

खाद्य यात्रा चीज कॉर्न राईस

साहित्य -

- १) १ वाटी धुतलेला बासमती तांदूळ
- २) १ वाटी स्वीटकॉर्न
- ३) १ वाटी किसलेले मोझेरेला चीज
- ४) मीठ, साखर, मिरपूड चवीनुसार
- ५) १ टेबलस्पून तेल



कृती -

प्रथम छोट्या कुकरमध्ये तेल गरम करून त्यावर तांदूळ ४ ते ५ मिनिटे परतून घ्यावा. त्यावर स्वीटकॉर्न, मीठ, मिरपूड व साखर घालणे. पुन्हा २ मिनिटे परतणे. दोन ते अडीच वाट्या पाणी घालून भात शिजवून घेणे. कुकर गार झाल्यावर मायक्रोवेव बाऊलमध्ये भात काढून घेणे. भात पूर्ण गार झाल्यावर त्यात मोझेरेला चीज मिसळणे. सर्व्ह करताना २ मिनिटे मायक्रोवेवमध्ये गरम करणे. मसाला व तिखट न वापरता केलेला हा सौम्य व थोड्याशा गोडसर चवीचा चीजी भात सर्वांना खूप आवडेल.

सौ. अरुंधती शिरीष देशपांडे

asdsd@gmail.com